



February 10, 2026

To,

**BSE Limited**  
Phiroze Jeejeebhoy Towers,  
Dalal Street, Mumbai – 400 023  
**BSE Code: 532926**

**National Stock Exchange of India Limited**  
Exchange Plaza, Bandra – Kurla Complex,  
Bandra (E), Mumbai – 400 051  
**Scrip Code: JYOTHYLAB**

Dear Sir/ Madam,

**Sub: Newspaper publication – Un-audited Financial Results of the Company for the quarter and  
nine months ended December 31, 2025**

---

With reference to the captioned subject, we are enclosing herewith copies of newspaper advertisement published in Business Standard (English) and Navshakti (Marathi) today, i.e. February 10, 2026, pertaining to Un-audited Financial Results of the Company for the quarter and nine months ended December 31, 2025.

Further, the aforesaid information is also available on the website of the Company at [www.jyothylabs.com](http://www.jyothylabs.com).

Kindly take the above on your record and disseminate the same for the information of investors.

Thanking you,

Yours faithfully,  
**For Jyothy Labs Limited**

**Shreyas Trivedi**  
**Head – Legal & Company Secretary**

Encl.: as above



## CEIGALL INDIA LIMITED

Registered Office: A-898, Tagore Nagar, Ludhiana, Punjab-141001

Corporate Office: Plot No. 452, Udyog Vihar Phase-V, Near GPO Gurugram, Behind Enkay Tower, Gurugram, Haryana-122016  
CIN: L45201PB2002PLC025257, E-mail: secretarial@ceigall.com, Website: www.ceigall.com

### EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED DECEMBER 31, 2025

(All amounts in Million INR unless otherwise stated)

S. No.	Particulars	Standalone						Consolidated					
		Quarter ended			Nine months ended		Year ended	Quarter ended			Nine months ended		Year ended
		31-Dec-25	30-Sep-25	31-Dec-24	31-Dec-25	31-Dec-24	31-Mar-25	31-Dec-25	30-Sep-25	31-Dec-24	31-Dec-25	31-Dec-24	31-Mar-25
1	Total Income from Operations	9,816.81	8,033.83	8,199.57	26,185.64	24,256.98	34,379.59	10,020.05	8,232.23	8,411.21	26,778.44	24,581.38	34,929.60
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	989.45	744.66	912.06	2,476.89	2,679.46	3,615.69	970.45	772.28	945.34	2,416.96	2,866.54	3,845.88
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	989.45	744.66	912.06	2,476.89	2,679.46	3,615.69	970.45	772.28	945.34	2,416.96	2,866.54	3,845.88
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	744.56	558.63	682.02	1,862.41	2,005.99	2,702.48	723.87	561.61	707.94	1,798.86	2,141.86	2,865.74
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	745.81	564.66	681.63	1,874.68	2,009.31	2,710.32	725.12	567.64	707.06	1,811.14	2,148.15	2,876.62
6	Paid up equity share capital (Face value of 5/- each)	871.02	871.02	871.02	871.02	871.02	871.02	871.02	871.02	871.02	871.02	871.02	871.02
7	Other equity (excluding revaluation reserves) as at balance sheet date					17,121.42							17,454.94
8	Earnings Per Equity Shares (not annualised for quarters)												
	Basic (In ₹)	4.27	3.21	3.92	10.69	12.07	16.07	4.16	3.22	4.06	10.33	12.89	17.04
	Diluted (In ₹)	4.27	3.21	3.92	10.69	12.07	16.07	4.16	3.22	4.06	10.33	12.89	17.04

- Notes:**  
1) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on Stock Exchanges website ([www.bseindia.com](http://www.bseindia.com), [www.nseindia.com](http://www.nseindia.com)) and Company's website ([www.ceigall.com](http://www.ceigall.com)).  
2) The above standalone/consolidated results, reviewed by the Audit Committee, were approved by the Board of Directors at their respective meetings held on February 06, 2026 and February 09, 2026.

For and on behalf of the Board of Directors  
Ceigall India LimitedSd/-  
Ramneek Sehgal  
Chairman & Managing Director  
(DIN: 01614465)Place: Ludhiana  
Date: 9th February, 2026

JYOTHY LABS LIMITED

(CIN : L24240MH1992PLC128651)

Registered Office: Ujala House, Ramakrishna Mandir Road, Kondivita, Andheri East, Mumbai 400059.

### STATEMENT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS PERIOD ENDED DECEMBER 31, 2025

(Rs. in lacs)

Particulars	Quarter Ended			Nine Months Ended		Year Ended
	31.12.2025	30.09.2025	31.12.2024	31.12.2025	31.12.2024	31.03.2025
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Total Income from operations (net)	73,961	73,606	70,371	2,22,688	2,17,796	2,84,392
Net Profit before tax	10,946	11,869	11,383	35,568	38,192	48,955
Net Profit after tax	8,112	8,776	8,741	26,567	29,417	37,117
Total comprehensive income for the period [comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	8,069	8,734	8,718	26,439	29,348	36,947
Paid up Equity Share Capital	3,672	3,672	3,672	3,672	3,672	3,672
Reserves (excluding Revaluation Reserves)						1,34,589
Earnings Per Share of face value Re 1/- each						
Basic earnings per share (Rs)	2.21	2.39	2.38	7.23	8.01	10.11
Diluted earnings per share (Rs)	2.21	2.39	2.38	7.23	8.01	10.11
	Not Annualised	Not Annualised	Not Annualised	Not Annualised	Not Annualised	Annualised

Notes :

- 1) The above unaudited financial results of the Company for the quarter and nine months period ended December 31, 2025 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on February 9, 2026. Further, Ms. M. R. Jyothy, Chairperson and Managing Director of the Company is duly authorized by the Board of Directors of the Company to sign the aforesaid financial results for the quarter and nine months period ended December 31, 2025.
- 2) The Board of Directors, at its meeting held on March 25, 2025, had approved the sale of the Company's entire equity stake in Jyothy Kallol Bangladesh Limited ('JKBL' or 'the Subsidiary') to Kallol Enterprise Limited ('KEL' or 'the Buyer'), for an aggregate consideration of Rs. 210 Lacs. This sale of investment has resulted into a loss of Rs. 370 lacs shown under "Exceptional Items" in the statement of profit and loss. JKBL ceased to be a subsidiary of the Company from March 25, 2025.
- 3) Consequent to the sale of investment in the only subsidiary, with effect from March 25, 2025, the Company is now obliged to present only the standalone financial results for the quarter and nine months period ended December 31, 2025. Accordingly, the comparative standalone segment information for the quarter and nine months period ended December 31, 2024 and the year ended March 31, 2025 was not subjected to limited review by the statutory auditors and has been compiled by the management, as the Company had then published consolidated segment results which were subject to such review.
- 4) On November 21, 2025, the Government of India notified four Labour Codes - the Code on Wages, 2019, the Industrial Relations Code, 2020, the Code on Social Security, 2020, and the Occupational Safety, Health and Working Conditions Code, 2020 - consolidating 29 existing labour laws. These codes have been made effective from November 21, 2025. The Ministry of Labour & Employment published draft Central Rules and FAQs to enable assessment of the financial impact due to changes in regulations. All supporting rules under these codes are yet to be notified. The Company has assessed and accounted for the incremental impact of these changes, which is not material to the financial results, on the basis of best information available, consistent with the guidance provided by the Institute of Chartered Accountants of India. The Company continues to monitor the finalisation of Central/ State Rules and clarifications from the Government on other aspects of the Labour Code and would provide appropriate accounting effect on the basis of such developments as needed.
- 5) For more details on results, visit investor center section of the Company's website at [www.jyothylabs.com](http://www.jyothylabs.com) and financial result under corporates section of Stock Exchange's Website at [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and [www.bseindia.com](http://www.bseindia.com).

Place: Mumbai  
Date : February 9, 2026

For and on behalf of the Board of Directors

M. R. Jyothy  
Chairperson and Managing Director  
DIN : 00571828

## P N GADGIL JEWELLERS LIMITED

Registered office: 694, Narayan Peth, Pune, Maharashtra – 411030  
CIN: L36912PN2013PLC149288, E-mail Id: [secretarial@pngadgil.com](mailto:secretarial@pngadgil.com)  
Website: [www.pngjewellers.com](http://www.pngjewellers.com) Tel no: 020-24407847

### Statement of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Nine months ended December 31, 2025

The Unaudited Standalone &amp; Consolidated Financial Results of the Company for the quarter and nine months ended December 31, 2025 ("Financial Results") have been reviewed and recommended by the Audit Committee and were approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on February 09, 2026.

The Financial Results along with the Limited Review Report have been posted on the website of the Company at [https://www.pngjewellers.com/pages/investors#financial-results](http://https://www.pngjewellers.com/pages/investors#financial-results) and can be accessed by scanning the QR Code.By Order of the Board  
Sd/-  
Saurabh Gadgil  
Managing Director  
(DIN: 00616563)Place: Pune  
Date : February 09, 2026.  
Note: The above intimation is in accordance with Regulation 33 read with Regulation 47(1) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

GENUS POWER INFRASTRUCTURES LIMITED											
Regd. Office: G-123, Sector-63, Noida-201307, Uttar Pradesh (Tel : +91-120-2581999) Corporate Office: SPL-3, RILCO Industrial Area, Sitapura, Tonk Road, Jaipur-302022, Rajasthan Ph.: 0141-7102400/500, Fax: 0141-2770319, E-mail: <a href="mailto:cs@genuspower.com">cs@genuspower.com</a> , Website: <a href="http://www.genuspower.com">www.genuspower.com</a> , CIN: L51909UP1992PLC051997											
(Rs. in Crores)											
EXTRACT OF THE STATEMENT OF UN											

